

अन्वेषण, चौकशी किंवा फौजदारी गुन्ह्याबाबतचा  
खटला प्रलंबित असलेल्या निलंबित शासकीय  
सेवकांच्या प्रकरणांचा आढावा.

महाराष्ट्र शासन,  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय, क्रमांक: सीडीआर-1396/प्र.क्र. 22/11-अ,  
मंत्रालय, मुंबई-400 032, दिनांक 14 जून, 1996.

वाचा :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: सीडीआर-1393/प्र.क्र. 72/11-अ, दिनांक 14 डिसेंबर, 1995.

### शासन निर्णय

दिनांक 14 डिसेंबर, 1995 च्या वर नमूद केलेल्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात आले आहे :—

"बेहिशोबी मालमत्ता, नेतिक अधःपतन, खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार अशा अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये जेव्हा शासकीय सेवकास निलंबित केले जाते, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यामध्ये शासकीय सेवक जेव्हा मुद्देमालासह प्रत्यक्ष लाच घेताना सापडतो व त्यामुळे त्याला निलंबित केले जाते अशा प्रकरणांमध्ये शासकीय सेवकाविरुद्धदचे न्यायालयातील फौजदारी प्रकरण पूर्ण होऊन अंतिम निर्णय झारेपर्यंत त्यास सर्वसाधारणपणे निलंबितचे ठेवण्यात यावे. त्याचे निलंबन संपुष्टात न आणता त्याचेविरुद्धदच्या न्यायालयीन प्रकरणामधील अंतिग निर्णयाचो वाट पहावी. अशा निलंबनाधीन शासकीय सेवकास अंतिम निर्णयाअधीच शासन सेवेत पुनःस्थापित केल्यास कार्यालयीन शिस्तीचा भंग होईल व शासनाच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खण्णून काढण्याच्या धोरणास धक्का पोहोचेल याची जाणीव प्रत्येक शिस्तभंगविषयक प्राधिका-याने ठेवणे आवश्यक आहे."

परंतु निलंबनाचा कालावधी अतिशय दीर्घ असेल तर अशा प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी खालीलप्रमाणे तरतुद करण्यात येत आहे :—

ज्या शासकीय सेवकांच्या प्रकरणामध्ये "शासन" हे शिस्तभंगविषयक प्राधिकारी आहे व या नात्याने शासकीय सेवकांच्या निलंबनाचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत अशाच प्रकरणांमध्ये निलंबनाचा कालावधी फारच मोठा असेल तर अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये शासकीय कर्मचा-याच्या निलंबनाबाबत आढावा घेता येईल. असा आढावा घेण्याचा प्रस्ताव पाठविताना गुन्ह्याचे/दोषारोपांचे स्वरूप, निलंबनाचा कालावधी व अपवादात्मक परिस्थिती नमूद करून प्रस्ताव विभागाने सामान्य प्रशासन विभागामार्फत आस्थापना मंडळ क्र. 1 यांचेकडे सादर करावा. सामान्य प्रशासन विभागाच्या अभिप्रायांसह असा प्रस्ताव आस्थापना मंडळ क्र. 1 यांच्याकडे सादर करण्यात येईल. आस्थापना मंडळ क्र. 1 आपली शिफारस मा. मुख्य मंत्री यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी सादर करेल.

ज्या शासकीय सेवकांच्या प्रकरणांमध्ये शासनाव्यतिरिक्त अन्य शिस्तभंगविषयक प्राधिकारी असेल त्यांच्या प्रकरणात निलंबनाचा कालावधी अतिशय दीर्घ असेल तर दिनांक 14 डिसेंबर, 1995 च्या शासन निर्णयात नमूद केलेल्या

शासनाच्या धोरणाचा विचार करून अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच शिस्तभंगविषयक प्राधिका-याने निलंबनाचा आढावा घ्यावा व त्याबद्दलची परिस्थिती नमूद करून प्रशासकीय विभागाच्या मान्यतेने उचित निर्णय घ्यावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. द. कासार,  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,  
मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मुख्य सचिव/अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/विशेष सचिव,  
शासनाचे सर्व सचिव,

- \* प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,
- \* प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,
- \* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- सर्व प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशा,
- सर्व जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशा,
- सर्व मंत्रालयीन विभाग,
- उप सचिव, कार्यासन क्रमांक 13, मंत्रालय, मुंबई,
- सर्व विभाग प्रमुख,
- सर्व कार्यालय प्रमुख.

\* पत्राने.